

"जितकं कर्ज घेतलं नाही, त्यापेक्षा अधिक बँकांनी वसूल केलं," मल्ल्यान ठोठावला कोर्टाचा दरवाजा

नवी दिल्ली, दि. ५ (वृत्तसंस्था) : किंग फिशर एअरलाईन्सविरुद्धच्या कर्जवसुली प्रक्रियेला विजय मल्ल्यान कर्नाटक उच्च न्यायालयात आक्रान्त दिलं आहे. किंगफिशर एअरलाईन्सवर वसूलपत्रास ६२०० कोटी रुपयांचं कर्ज होतं असा दावा विजय मल्ल्यान केलाय. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुरवातीच्या कर्जाच्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त रक्कम वसूल केली असल्याचं त्याचं म्हणणं आहे. ही याचिका ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल करण्यात आली होती. न्यायमंत्री आर. देवदास यांच्यासारखी सुविधा या प्रकरणाची संक्षिप्त सुनावणी झाली.

जोपर्यंत संबंधित पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तोपर्यंत आपण अंतरिम दिलासा मागत नसल्याचं विजय मल्ल्याची वाजू मांडणारं ज्येष्ठ वकील सावन पूव्व्या यांनी उच्च न्यायालयात सांगितलं. न्यायालयानं १० बँका, एक वसुली अधिकारी आणि असेट रिक्तदरम्यान कंपनीला नोटीस बजावली आहे. त्यांना याचिकेत पक्षकार बनवण्यात आलं आहे. या आठवड्याच्या सुरवातीला विजय मल्ल्यान अनेक राष्ट्रीय आणि खासगी बँकांविरुद्ध (स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि असेट मॅनेजमेंट कंपनीसह) वसुली प्रक्रियेला आक्रान्त दिलं आहे. वसुलीची प्रक्रिया तूर्तास थांबवली आणि अंतरिम स्थगिती आदेश जारी करावा, अशी विनंती मल्ल्यान याचिकेत केलीये.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विजय मल्ल्यान सोशल मीडिया पोस्टद्वारे दावा केला होता की, बँकांनी ६,२०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त व्याज वसूल केलं आहे. ही कॅनडातून भारतात पैसे पाठवणे झाले सोपे मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : कॅनडामध्ये स्थलांतरित भारतीयाना नव्याने आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी बेकॉनने एक अफलातून सुविधा सुरु केली आहे. यामुळे बेकॉन यांच्यातून कॅनडीयन डॉलर्समध्ये थेट भारतीयतातील पैसे देता येतील. बेकॉन सुपर अपमध्ये इंडिया बिल पे हे नवे फीचर देण्यात आले आहे. हा खास करून कॅनडातील स्थलांतरितांसाठी डिझाइन केलेला प्लॅटफॉर्म आहे. आता गुगल आणि आयओएस वर डाऊनलोडसाठी हे उपलब्ध आहे. बेकॉन इंडिया बिल पे ही पहिलीच अशा सुविधा आहे, जे भारत कनेक्ट आणि भारतातील येस बँकेच्या सहकार्याने सोमापर बिल पेमेंट सोल्युशन देत आहे. बेकॉनने सह संस्थापक तसेच मुख्य उत्पादन आणि तंत्रज्ञान अधिकारी आदित्य म्हात्रे म्हणाले, "कॅनडातील एक एअरलायन्स म्हणून भारतात एअरलायन्स अडचणी येत होत्या. म्हणूनच आम्ही येस बँक आणि भारत कनेक्ट सोवत भागीदारी करत बेकॉन इंडिया बिल पे तयार केले. माझ्यासारख्या एअरआयना अविस्तृत सुविधा पुरवण्यासाठीच हे उत्पादन तयार करण्यात आले आहे."

YES BANK येस बँक लिमिटेड

Table with 5 columns: क्र. (Serial No.), कर्जदार/सह-कर्जदार/गृहणीय/प्रतिभूत प्रदाते यांचे नाव (Borrower/Co-borrower/Homeowner/Pratibhuta Pradate Yanchi Naam), मालमत्तेचे विवरण (Payment Details), प्रत्यक्ष तक्रार दिनांक (Actual Complaint Date), रक्कम/मूल्य (Amount/Value), सोनी सादरीकरणची अंतिम तारीख/ई-लिवावची तारीख व वेळ (Final Date/Time for Soni Clearance/E-clearance Date/Time), राखीव मूल्य (रु.) इतरे (Escrow Value (Rs.) Others).

अटी व शर्ती : 1. लिलाव विक्री बँकेच्या मंजूर सेवा प्रदाते मे... 2. लिलाव विक्री बँकेच्या मंजूर सेवा प्रदाते मे... 3. लिलाव विक्री बँकेच्या मंजूर सेवा प्रदाते मे...

Table with 4 columns: नसणेत/बँक व शाखेचे नाव (Branch/Bank & Branch Name), लामाची नाव (Debtor Name), खाते क्र. (Account No.), आयकरपत्राची कोड (PAN Card Code).

ICICI Home Finance आरम्भीआरम्भीआरम होम फायनन्स कंपनी लिमिटेड, आरम्भीआरम्भीआरम एक्स्प्रेस टावर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५५

Table with 10 columns: क्र. (Serial No.), कर्जदार/सह-कर्जदार/गृहणीय/प्रतिभूत प्रदाते यांचे नाव (Borrower/Co-borrower/Homeowner/Pratibhuta Pradate Yanchi Naam), मालमत्तेचे विवरण (Payment Details), रक्कम/मूल्य (Amount/Value), सोनी सादरीकरणची अंतिम तारीख/ई-लिवावची तारीख व वेळ (Final Date/Time for Soni Clearance/E-clearance Date/Time), राखीव मूल्य (रु.) इतरे (Escrow Value (Rs.) Others).

Table with 10 columns: क्र. (Serial No.), कर्जदार/सह-कर्जदार/गृहणीय/प्रतिभूत प्रदाते यांचे नाव (Borrower/Co-borrower/Homeowner/Pratibhuta Pradate Yanchi Naam), मालमत्तेचे विवरण (Payment Details), रक्कम/मूल्य (Amount/Value), सोनी सादरीकरणची अंतिम तारीख/ई-लिवावची तारीख व वेळ (Final Date/Time for Soni Clearance/E-clearance Date/Time), राखीव मूल्य (रु.) इतरे (Escrow Value (Rs.) Others).

YES BANK येस बँक लिमिटेड

Table with 5 columns: क्र. (Serial No.), कर्जदार/सह-कर्जदार/गृहणीय/प्रतिभूत प्रदाते यांचे नाव (Borrower/Co-borrower/Homeowner/Pratibhuta Pradate Yanchi Naam), मालमत्तेचे विवरण (Payment Details), प्रत्यक्ष तक्रार दिनांक (Actual Complaint Date), रक्कम/मूल्य (Amount/Value), सोनी सादरीकरणची अंतिम तारीख/ई-लिवावची तारीख व वेळ (Final Date/Time for Soni Clearance/E-clearance Date/Time), राखीव मूल्य (रु.) इतरे (Escrow Value (Rs.) Others).

अटी व शर्ती : 1. लिलाव विक्री बँकेच्या मंजूर सेवा प्रदाते मे... 2. लिलाव विक्री बँकेच्या मंजूर सेवा प्रदाते मे... 3. लिलाव विक्री बँकेच्या मंजूर सेवा प्रदाते मे...

Table with 4 columns: नसणेत/बँक व शाखेचे नाव (Branch/Bank & Branch Name), लामाची नाव (Debtor Name), खाते क्र. (Account No.), आयकरपत्राची कोड (PAN Card Code).

ICICI Home Finance आरम्भीआरम्भीआरम होम फायनन्स कंपनी लिमिटेड, आरम्भीआरम्भीआरम एक्स्प्रेस टावर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५५

Table with 10 columns: क्र. (Serial No.), कर्जदार/सह-कर्जदार/गृहणीय/प्रतिभूत प्रदाते यांचे नाव (Borrower/Co-borrower/Homeowner/Pratibhuta Pradate Yanchi Naam), मालमत्तेचे विवरण (Payment Details), रक्कम/मूल्य (Amount/Value), सोनी सादरीकरणची अंतिम तारीख/ई-लिवावची तारीख व वेळ (Final Date/Time for Soni Clearance/E-clearance Date/Time), राखीव मूल्य (रु.) इतरे (Escrow Value (Rs.) Others).

PUBLIC NOTICE Notice is hereby given that LATE SHRI MADHAV NARAYAN POOJARI is the sole owner of Flat No.16, on 1st Floor, in the building of Flat No.3, in the Building known as 'UNITY COMPLEX' in UNITY COMPLEX BLDG NO.3 SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Pannalati Ghosh Marg, Rajanpada, Malad (West), Mumbai-400 064, (which is hereinafter referred to as 'THE SAID FLAT') and LATE SHRI. MADHAV NARAYAN POOJARI is a bonafide member of UNITY COMPLEX BLDG NO.3 SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., bearing It's R e g i s t r a t i o n No. MUM/SRA/HSG/TC/11711/2009 dated 28/12/2009 (hereinafter referred to as 'THE SAID SOCIETY') and the said Society has not yet issued the Share Certificate to LATE SHRI. MADHAV NARAYAN POOJARI. The said SHRI. MADHAV NARAYAN POOJARI has acquired the aforesaid Flat from R.B. SHAH & CO., by an Agreement dated 12th September, 1996. The Slum Rehabilitation Authority (S.R.A.) had surveyed the property and issued Annexure dated 03/01/1997 at Ground Floor, Sr.No. 77, 5B/1012/1995, in the name of SHRI. MADHAV NARAYAN POOJARI under the SRA Scheme. The Developers R.B. SHAH & CO. by It's Allotment Letter dated 28th October, 2004 allotted the aforesaid Flat No. 16, on 1st Floor, in Building No. 3, in UNITY COMPLEX BLDG. NO.3 SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., to LATE SHRI. MADHAV NARAYAN POOJARI. The said SHRI. MADHAV NARAYAN POOJARI expired on 22nd November, 2020 & SMT. LEELAWATI MADHAV POOJARI expired on 21st March, 2023 leaving behind them (1) MRS. KAMALAKSHI SURESH POOJARI alias MISS. KAMALAKSHI MADHAV POOJARI, (2) MR. DAYANAND MADHAV POOJARI & (3) MR. VIJAYANAND MADHAV POOJARI as their only legal heirs and successors and there are no other legal heirs. My clients (1) MRS. KAMALAKSHI SURESH POOJARI alias MISS. KAMALAKSHI MADHAV POOJARI, (2) MR. DAYANAND MADHAV POOJARI & (3) MR. VIJAYANAND MADHAV POOJARI desire to take the aforesaid Flat to Mr. RAVI SURESH SAH under SRA rules as per G.R. No.152 dated 5.6.2015 at Sr. No.104/72015 issued by SRA. If any person having any claim, right, title and interest of whatsoever nature over the same by way of sale, mortgage, lien, exchange, inheritance, trust, legacy, maintenance, adverse, legacy, possession, lease, leave and licence, lien or otherwise howsoever are hereby required to make known to the undersigned Advocate on the below mentioned address within 14 days from the date of publication with documentation proof in writing or legal evidence and after expiry of 14 days notice period, any claim from any person or public will not be entertained and the said deal will be completed. Mumbai DATED : 06.02.2025 BHAVYA LAW AND ASSOCIATES, SANTOSH K. SINGH, Advocate 2203, 22nd Floor, 'Riddhi Siddhi Heights', Yashwantrao Nagar, Teen Dongari, Near Ganpati Temple, Goregaon (West), Mumbai-400104.